



सन्माननीय ग्राहकांसाठी सूचना

आपल्या बँकेच्या सर्व कर्जदार, ग्राहक व जामीनदार यांना सूचित करण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दि. 12/11/2021 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व प्रकारची मुदतकर्ज / सीसी / ओव्हरड्राफ्ट स्वरूपाची कर्जखाती पूर्ण किंवा अंशतः थकीत झालेली कर्जखाती अनियमित (*Out of Order) झाल्यानंतर सदर कर्जखात्यांची **Special Mention Account (SMA)** आणि **Non Performing Account (NPA)** मध्ये खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येईल.

मुदत कर्ज खातेसंबंधी

अ.क्र.	वर्गवारी	थकीत कालावधी
1.	SMA-0	01 ते 30 दिवसांपर्यंत
2.	SMA-1	31 दिवसांपेक्षा जास्त ते 60 दिवसांपर्यंत
3.	SMA-2	61 दिवसांपेक्षा जास्त ते 90 दिवसांपर्यंत
4.	NPA	90 दिवसांपेक्षा जास्त

कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट कर्ज खातेसंबंधी (CC/OD)

अ.क्र.	वर्गवारी	अनियमित (Out of Order) कालावधी
1.	SMA-1	31 दिवसांपेक्षा जास्त ते 60 दिवसांपर्यंत
2.	SMA-2	61 दिवसांपेक्षा जास्त ते 90 दिवसांपर्यंत
3.	NPA	90 दिवसांपेक्षा जास्त

कर्जखाते 90 दिवस (**SMA-2**) थकीत असल्यास ते त्याच दिवशी Day-End प्रोसेस नंतर **NPA** मध्ये समाविष्ट होईल. कर्ज खाते **NPA** झाल्यास चालू महिन्याच्या हप्त्यासह थकबाकीची पूर्ण रक्कम भरल्यानंतरच म्हणजे थकबाकी रु. 0(शून्य) झाल्याशिवाय कर्ज खाते **NPA** मधून बाहेर निघणार नाही.

कर्ज खाते **SMA** किंवा **NPA** झाल्यास कर्जदार व जामीनदार यांचे क्रेडिट इन्फॉर्मेशन (जसे सिबील व इतर कंपनी) कडील स्कोअर कमी होऊन त्यांच्या पतमूल्यांकनावर परिणाम होईल. तरी सर्व कर्जदार / जामीनदार / ग्राहकांना विनंती करण्यात येते की, आपले कर्ज खाते **SMA** किंवा **NPA** होणार नाही याची दक्षता घ्यावी.

***Out of Order याचा अर्थ :** 1) **CC/OD** खाती उपरोक्त दर्शविलेल्या प्रमाणे **SMA-2** मुदतीपर्यंत **"Out of Order"** असल्यास **NPA** म्हणून वर्गीकृत केले जाते तसेच, जर येणे बाकी रक्कम, मंजूर **CC/OD** मर्यादा/ड्रॉईंग पॉवर मर्यादा 90 दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा त्याच कालावधीत नावे टाकलेले व्याज वसूल करण्यासाठी कर्जखात्यात पुरेसे क्रेडीट्स आले नसतील तर खाते **"Out of Order"** मानले जाईल.

2) **CC/OD** मर्यादेचे नूतनीकरण/पुनरावलोकन 90 दिवसांत न केल्यास किंवा जर कर्जदाराने स्टॉक स्टेटमेंट सलग 3 महिने बँकेत जमा न केल्यास सदरचे कर्जखाते **NPA** मानले जाईल.